

June 2, 2023

BSE LimitedPhiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Scrip Code: 500325 Trading Symbol: RELIANCE

Dear Sirs,

Sub: Newspaper Clippings - Advertisement w.r.t. notice of hearing of Company

Scheme Petition

Ref: In the matter of the Scheme of Arrangement between Reliance Industries

Limited and its shareholders and creditors & Reliance Strategic Investments

Limited and its shareholders and creditors ("Scheme")

Please find attached copy of the advertisement w.r.t. notice of hearing of Company Scheme Petition published in the following newspapers today i.e., Friday, June 2, 2023:

i. Business Standard, all India Editions, in English language; and

ii. Loksatta, all Maharashtra Editions, in Marathi language

This is for your information and dissemination on your website.

Thanking you,

Yours faithfully,

For Reliance Industries Limited

Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer

Encl.: as above

Copy to:

The Luxembourg Stock Exchange 35A boulevard Joseph II L-1840 Luxembourg

Singapore Exchange Limited 2 Shenton Way, #02-02 SGX Centre 1, Singapore 068804

CIN-L17110MH1973PLC019786

'You can't have an outlier position on tariffs'

"WHEN JIO CAME IN, WE HAD

30 PER CENT REVENUE MARKET

CLOSERTO 40 PER CENT'

SHARE. WEARE NOW TOUCHING

GB (per month) with a higher ARPU. India

averages 23 GB with a lower ARPU. So you can imagine the burden of investments on the network. We have to create higher

on the network, we have to create ligher capacities for the higher consumption, on which we get no extraction. Return on investment is low in India.

Do you agree there has been predatory pricing in the industry in the recent past, given how each player has complained against the other? This industry is waiting for an increase in tariffs to be financially healthy. Who is

holding it back is for you to determine. It's not us.

We may not be ahead of our competitors in numbers, that's okay.

Is that because going forward the numbers will matter less with 5G bringing online other revenue streams? Numbers already matter less. If you look at VLR or active subscribers, we already have 99 per cent active subscribers, as compared to 80 per cent for our competitors.... in many circles, we have

competitors.....In many circles, we have remained leaders. We have not given up. What matters is what kind of customers you have. What counts is whether they are better quality customers, in the mid to high segment, or people who care for brands and are willing to pay a little bit extra. Otherwise, it's just a numbers game which even our teams do not focus on. We aim for a solid revenue market share.

a solid revenue market share. When Jio came in, we had 30 per

cent revenue market share in the country. We are now touching closer to 40 per cent. That is more important for us.

In the current geopolitical scenario, do you think it's a concern that Chinese vendors are being left out in the telecom

sector?
They were a very big part of the supply chain. It's very clear that a position has been taken where trusted sources, trusted products, trusted shoring have become a norm. As far as India'is soncerned, we had a smaller portion of our network with Chinese vendors. We stopped at that. We have 100 per cent non-Chinese 5G and

Reliance has also done 100 per cent non-Chinese. Vodafone has not started but

Commess. Vocatione has not started out they too have no choice because now you cannot buy anything that's not certified. So far there's nothing on the statute to block Chinese, but we have not seen them getting the certificate of trusted networks.

Is there any clarity from the government on whether they would get such a certificate? We don't know, but my view is that the train has left the station. The orders have been placed—Ericsson, Nokia and a bit of Samsung—and we can't roll back even if they (Chinese) are allowed tomorrow.

But aren't people still relying on WhatsApp calls?

WhatsApp calls?
That's because people have got used to it. We don't mind it. Unlike many other parts of the world where they block calls on WhatsApp, we have not. Anyway, it's not WhatsApp providing the network, it's the telecom service providers providing the network...Call drop is an old mindset... Some poor network areas are a possibility but compare it to the rest of the world. Go to London and see, got to New York and see, go to Paris and see. Ours is significantly better.

Is there any clarity from

"THE ECONOMIC

INTEGRATION OF

AFRICA IS ONE OF

THE AREAS WHERE THE PM WANTS TO

Bharti Enterprises Founder and Chairman SUNIL MITTAL speaks to Nivedita Mookerji and Subhayan Chakraborty in a free-wheeling interview. Excerpts:

On satellite spectrum, what's your sense.
Will it be auctioned?
We simply don't know how it can be auctioned. On satellite spectrum, our view is simple—it can't be auctioned because it is a shared spectrum. I have not heard anybody say how it will be implemented in case it is auctioned. I haven't heard one solution.
We are building two plots of 15 acres for our ground stations. How do you auction aplot so small? There has been no successful elobal precedent stimply

successful global precedent simply because no one has even tried it It is a shared resource unlike the terrestrial spectrum.

When do you think the issue will be resolved? We will be ready by Diwali to provide OneWeb services. The space policy has been ushered in. The FDI policy in the been ushered in The FDI policy in the space sector is being discussed, and is expected to come in the next 90 days. Some people confuse the auctions for slots of orbits. That has nothing to do with spectrum; it is covered by the International Telecommunications Union. We are already in service in Canada, the US, Greenland and Northern Europe...The service is required for connecting the unconnected, connecting the armed forces in the Himalawas and the armed forces in the Himalayas and deep rural areas. It's not for Delhi and deep rural areas. It is not for Deim lam Mumbal. You cannot deny this wonderful opportunity in your assenal to deliver connectivity to everyone in India because somebody is trying to block it. The government has to see through this. In the end it is a very small business. OneWeb's total capacity that will land in India will not seeners upone than \$10.15, million a erate more than \$10-15 million a year. If they auction it, we will stay out. What else can we do?

If you want to bring 5G fast, we need access to V and E bands. Rolling out fibre cables will take time. The government was very smart to understand the wickedness of this opposition to E and V bands. That's why they immediately granted it on a provisional basis. Otherwise we wouldn't have been able to launch 5G.

Is the fear of duopoly now als a reality in India?

Rather than duopoly, I would say, it's Rather than duopoly, I would say, it's about two private players. We heard the minister saying that BSNL will be strengthened. So if not a four-player market, certainly India will be a three player market, ESNL has placed orders for 100,000 new base stations. The government is determined to have at least three players.

SUNIL BHARTI

MITTAL

Are fears about two private

players legitimate? What do you do? Operating in

What do you do? Operating in this industry requires serious investments. Within a matter of 24 months, Aitrel has spert 440,000 crore on 5G spectrum. It has made a capital expenditure of 760,000 crore in these two years. So, we have sper 18 trillion on establishing a new layer of technology. That is the level of investment you need. This is over and above the massive investments that have above the massive investments that have gone into 4G and 3G. Can Vodafone Idea raise that kind of capital? I really have no visibility on that, I hope they can.

When do you see tariffs going u eady have a little prem

would be hard for us to push the envelope any further on the idea that this industry requires better financial health. It's accepted by everyone including the government. Look at the fragility of the situation. If you are going to have only a handful of telecom players on whom the entire dream of Digital India rests, it's important they are financially sustainable. To that extent, I have positivationed for a long number of work. sustainable. To that extent, I have maintained for a long number of years, we need an ARPU (average revenue per user per month of 2300. Now, it is nearing \$200 which list he first pit stop. It's taken us much longer to reach this level, than I imagined. So, it spainful. ... We have been taking the lead. We have moved all our plans above 2150. We now have nothing below that leads of the state below that level. We took that roll call at time when no one was willing to

Two years back, you said the market leader, referring to Reliance. Jio, would have to take the first step. Do you maintain that stand?
We consider ourselves to be leaders in this industry. But you can't have an outlier position on tariffs. You have to be in line with the market. We have done whatever we could do, and wherever, without hurring our market shape and burdening. we could do, and wherever, without hurting our market share, and burdening our customers. We are also conscious that a large section of society has affordability issues. When we say ARPU needs to go up to 3300, we are not saying everybody has to pay that much. But this whole phenomenon of providing unlimited services, no matter what you pay, is destroying the industry. You must pay more for more.

How come Airtel Africa has higher ARPU than Airtel India? That's because the per GB cost in India is the lowest anywhere. Africa consumes 6-7.

....



SMS to their consumers? It's still very low. I think the OTT world should learn to share the burden of our telecom rollout. Telcos are spending hundreds of dollars globally on building networks. The total cost is going to be upwards of \$2 trillion in rolling out the 5G networks. Who enjoys it? I put up the network, and they have a call. There should be some money coming from them. Why not?

What's your take on the telecom regulatory scene in India now? Iwould say there's a pleasant change ir the regulatory environment in India in the last few years, whether it's the ministerial leadership level or it's at the mmisterial readersing level of its sat the department level or regulator's. There's an even-handed approach to the industry, For this, they should be complimented and companies like us feel very positively relieved to have a very conductive telecome environment. An area where we are still pushing and pressing is on the levies. There's been only one area where there's been progress—spectrum usage charge where we've always been saying you can rent or sell but you can't sell and rent. This is exactly what was happening prior to the change—you sold spectrum and then you also took rent. Rent was supposed to be when there was no auction. This was an anomaly that cost the industry heavily. That's gone now. The second part now is the USO fund which is at 5 per cent. This is meant for universal service obligation—we are doing that every village is covered. We department level or regulator's, There's universal service obligation—we are doing that, every village is covered. We have done the job that is required under USO. There's a large amount of money sitting on the USO Fund—₹65,000 crore. Why burden the industry more? The need of the country is to connect more, we will do it ourselves... Last is the licence fee at 3 per cent. It's arelic of the past. Abolition of 80 per cent of 5ank guarantees was very helpful. My view would be why keep the 20 per cent! Why have guarantees at all.

When do you think Airtel can cross Reliance Jio in terms of subscribers and be a leader? We are not in the numbers game. People see Airtel as a leader, without a doubt.

e economic integration of Africa is one of the areas where the Prime Minister wants to leave his legacy. There are two councils at B20, on African integration, and ESG, while the others are task forces. and Esc, whine uncludes are dask forces. I was happy to take this charge given that it is my 13th year of foraying into Africa in a big way. We have produced a good document, which is ready to be presented now. Our final meeting is coming up in August, when we will make our recommendation to the G20. I'm hoping the G20 will adopt it.

What is the significance and the goal of the B20 Council on African Economic Integration?
The agenda is the integration of Africa. Africa is a huge continent, with \$8.32 trillion and I.3 billion people, and \$6.00 untries. But between themselves, the theoretical council in the property of the property they trade very little. I was heavily involved in the creation of the trade involved in the creation of the trade facilitation agreement at the World Trade Organization which happened a few years back as the Paris-based chairmanof the International Chamber of Commerce. It was heavily geared towards A frica so that cross-border trade becomes easy and better technologies are introduced. A lot of money was also given to Africa to upgrade their tech, and harmonise their tariff codes. But it still did not happen. We now have when Africa pree Trade

We now have the African Free Trade Continental Agreement, which can create an European Union type of economic bloc. It must trade within itself as much as it can...The US has also committed \$55 billion worth of support to Africa in the next three years. This capital will support Africa's growth.

connectivity. We are now talking about leading 4G connectivity across Africa. 5G ONE OF Connectivity across Africa. SG has now begun launching. This is now giving the momentum to Africa given the lack of physical onnectivity. This isgving people the opportunity trade, join e-commerce, and have their good sold. Being on the internet has other benefits such as education, health, government bulletins, etc. We are also showcasing how India's direct benefit transfer schemes are helping the masses.

What is the level of competition in the telecom space in Africa, and how does it compare with India? Africa is usually a two player market somewhere in some cases, it is two and a

half. India is slowly coming to that. But India of course is much much bigger than

Will it be easier to roll out 5G in Africa will the easier to roll out 5G in Atrica given that the birth pangs are known? Africa is 100 per cent 4G. But we haven't been able to pull out the older layers since Africa has a lot of handsets supporting older tech. 2G and 3G are also running. Nigeria and a few other countries have started 5G roll-out.

CHENNAL RENCH COMPANY APPLICATION NO.CP /(CAA)/14/CHE/2023 in CA(CAA)/78(CHE) 2022

SCHEME OF AMALGAMATION

FORM NO. CAA. 2

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

Sanmar Shipping Limited (Transferor Company)

WITH

Poes Garden Properties Limited (Transferee Company) (Under Section 230 to 232 of the Companies Act, 2013)

Notice is hereby given that by an order on the Hearing held on 19th April 2023, the Chennai Bench of Honourable National Company Law Tribunal had directed, for advertising the notice of the date of hearing as 14th June 2023, pursuant to Sections 230 to 232 of the Companies Act 2013 read with Rule 15 and 16 of The Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016, on the above subject.

Please take notice of the date of hearing as cited. Any person desirous of being heard/opposing the said petition may please be present on the date of Hearing before the Hon'ble National Company Law Tribunal, Chennai Bench.

B CHANDRA

CONNECTED WITH

COMPANY APPLICATION NO. C.A.(CAA)/57/MB/2023 IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT 2013

IN THE MATTER OF THE SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN RELIANCE
INDUSTRIES LIMITED AND ITS SHAREHOLDERS AND CREDITORS &
RELIANCE STRATEGIC INVESTMENTS LIMITED AND ITS SHAREHOLDERS
AND CREDITORS

incorporated under provisions of the Companies Act, 1956, having Corporate Identity Number L17110MH1973PLC019786 and its registered office at 3° Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021, Maharashtra, India.

Raj Panchmatia Partner M/s. Khaitan & Co. /etitioner Companies



पावरग्रिड POWERGRID

G2

Invitation for Bids (IBI) for Transmission Line Package TL-01 associated with "Transmission System for Construction of 22013/23/3W ITVM (Kanaug) Substation with Associated lines and LILO of one circuit of 400kV Dic (Twin Moose) Shamil Aligart Line at THIO 2x660MW Mynaj Power Plant (under 1BCB) "under TBCB rotate." Specification Nos.: CC/TW-TWIODMA00/23/01576

Dec.: 2004853 (CoMPSTTINE BIDDM) Proceeding (Funding: Connection Condess) for CoMPSTTINE BIDDM STATE (STATE STATE STAT

for the following	g Package:			
Package	Last date of Submission of request reg. issuance of Bidding Documents	Downloading of Bidding Documents	Deadline for Bid Submission (Soft Copy & Hard Copy Part)	
Reference		Cost of Bidding Documents		
Transmission Line	11/06/2023	Till 16/06/2023 upto 1100Hrs.	Soft Copy Part: 16/06/2023 upto 1100Hrs. &	
Package TL-01		INR 25,000/-	Hard Copy Part: 20/06/2023	

The complete Bidding Documents shall be issued to the bidder through portal https://etender.powergrid.in, upon request by the bidder, as per the provisions stipulated in IFB.

the provisions situated in IFB.
The First Envelope (Techno-Commercial part) of the bid shall be opened privately as per provisions of the Bidding Dournents.
For further details regarding changes in bidding program, if any, please visit procurement portal https://letender.powergrid.in and bidding.pogram.if any, please visit procurement portal https://letender.powergrid.in and bidding.pogram.if any please visit procurement portal https://www.powergrid.in.org/dourners/d

(A Government of made americanse)

Reg. Office: B-9, Quiab institutional Area, Katwaria Sarai, New Dehi-110016, Tel.:-011-28560112, 26560121

Corp. Office: Seudamini*, Plot No. 2, Sector-29, Gurugram-122001, (Haryane), Tel.:-0124-2571700-719

Website: www.powerorid.in. Chib. L401010.119896301038121



ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 14th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Mang, Lower Parel, Mumbai – 400 173 Corporate Office: F-O-9, Sector 16A, Noida – 201301, U.P. E-mail: complianceofficer@zeemedia.esselgroup.com, CIV. 192100MH 1999-FL0:121006 Wobsite: www.zeemedia.ii. Tel-491-120-715 3000, Pac. 0120-2515240

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY of equity shares to the Investor Edu-Protection Fund ('IEPF') Authority

Transfer of squilty shares to the Invessor soucation, and Trotection. Fund (IEFP) Authority No. NOTICE is hereby given to shareholders of the Company, pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 (Act) read with the investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Fulles, 2016 (IEFP Rules) as amended, the Equity shares of the Company in respect of which dividend declared during the Financial Year 2015-16 has remained unpaid or unclaimed for a period of seven consecutive years are required to be transferred by the Company to the demat account of IEFP Authority. The Company has sent individual notices on the registered addresses of the concerned shareholders whose shares and dividend are liable to be transferred to the IEFP Authority advising them to claim their unclaimed dividend. The Company has uploaded the details of such shareholders (including the names of shareholders and their folio no. or PDID - Client I) on the website of the Company to wenty the details of the shares liable to be transferred to IEFP Authority.

snares isable to be transferred to IEPF Authority. In case the Company or Link Intime India Private Limited, Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") did not receive any communication from the concerned shareholder by August 31, 2023, the 'Company shall, with a view to complying with the requirements set-out in the IEPF Auther, demartialize and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date and as per procedure stipulated in the IEPF Pulse.

In this Connection, please note the following:

occours esputated in the IEPF Hules.

In case you hold shares in physical form - New Share Certificate(s), will be issued in lieu of the Original Share certificate(s) held by you for the purpose of dematerialisation and transfer of shares in favour of IEPF Authority on completion of necessary formalities. Hence, the Original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-neoglobile. In case you hold shares in electronic form - The Company shall inform the depository by way of corporate accline for transfer of shares show the shareholders may note that in the event of transfer of shares and eunclaimed dividends to IEPF Authority, no claim shall lie against e Company in respect of such unclaimed dividend amount and with the shareholders have share sheders have save developed the concerned shareholder can alm their equity shares and dividend including all benefits accruigh such equity shares, it may be noted that the concerned shareholder can alm their equity shares and dividend including all benefits accruigh such equity shares, if any) from IEPF Authority by submitting an illine application in the prescribed Web Form IEPF-3 available on the ebilite of IEPF save lepf-govin and by sending a physical copy of ease shareholders have any query on subject matter, they may case shareholders have any query on subject matter, they may

n case shareholders have any query on subject matter, they ma ontact Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS. Marg fikhroli (West), Mumbai - 400083, Tel No.: +918108116767, e-mail

For Zee Media Corporation Limits

lace : Noida Ranjit Srivas ate : June 2, 2023 Company Secretary & Compliance On



ASHIANA ISPAT LIMITED

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

	Particulars	Quarter-ended			Year ended	
SI. No.		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.202
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audite
1	Total income from operations	14,409.20	6,530.92	12,813.49	46,554.01	43,899.2
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	12.40	78.20	54.65	344.43	156.6
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	9.16	64.55	27.35	299.71	101.3
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9.16	64.55	27.35	299.71	101.0
5	Equity Share Capital	796.48	796.48	796.48	796.48	796.4
6	Other Equity	-	-	-	2,917.60	2,617.9
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualised) Basic Diluted	0.12 0.12	0.81 0.81	0.34 0.34	3.76 3.76	1.2

Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly financial results for the quarter & year ended March 31, 2023 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on the stock exchange website www. sehisneids, com and not the company website www. sehisnaispat.in.

2. The Statement has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practicles and policies to the extent applicable.

3. Figures have been re-grouped wherever necessary to conform to current quarter's classification.

4. The audited financial results for Financial years and last quarter March 31, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee in their meeting held on Tuesday May 30, 2023 and approved by the Board of Directors at their adjourned meeting held on Wednesday, May 31, 2023

For and on behalf of the Board of Directors For Ashiana Ispat Limited (Ashita Jain) Chairman DIN-09802051

••••

Has there been any protest against hike in charges for OTT platforms sending

Authorised Representative for the Petitioners

Dated this 1st June 2023

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. C.P.(CAA)/125/MB/2023

Reliance Industries Limited, a company)

nce Strategic Investments Limited, a co Reliance Strategic investments Limited, a compari incorporated under the provisions of the Compania Act, 1956, having Corporate Identity Numbu U65990MH1999PLC120918 and its registered offic at \$7 Floor, Maker Chambers (V. 222, Nariman Poir Mumbai -400 021, Maharashtra, India.

Second Petitioner Company sulting Company / RSIL

...Collectively referred to as Petitioner Companies

NOTICE OF HEARING OF COMPANY SCHEME PETITION

A Company Scheme Patition under Sacient 2016 22 and other application between the Companies Act, 2013, for sandtoning the Scheme of Amangement between Relatine under Sacient 2018 to 22 and other application provisions of the Companies Act, 2013, for sandtoning the Scheme of Amangement between Relatine Inductines Limited and its shareholders and creditors. Stabilities Strabejic Investments Limited and its shareholders and creditors was presented by the Petitioner Companies on May 60, 2023 and was admitted wide order dated May 12, 2023 by the Horbite National Company Law Tribunal, Mumbal Bench ("NCLT"). The said Company Scheme Petition is foxed for hearing before the Horbite NCLT on June 22, 2023 at 103 ain, or soon thereafter.

Any person desirous of supporting or opposing the said Company Scheme Petition should send to the Petitioner Companies Advocate - Mr. Raj Panchmalia, Partner, Mis. Khaitan & Co. at mi_panchmalia@khaitanoo.com (in soft copy) and / or Mis. Khaitan & Co., One Forbes, 3" & 4" Floors, Dr. V.B. Gandili Marg, Mumbai

Dated this 2nd day of June, 2023.

LEAVE HIS LEGACY"

india of course is much much bigge those African countries. We have maintained that a three-operator scenario is the ideal one. Even Chin: three. But certainly 10 to 12 operator which was the case in India some ye ago, was the wrong model.





















समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम



नवी दिल्ली : निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी व्यक्ती अधिक आरोग्य संपन्न असते. अशी व्यक्ती शांती आणि ऊर्जा मिळवते, असे सांगण्यात येते. आता या म्हणण्यावर एका संशोधनामुळेही शिक्कामोर्तब झाले आहे.

'कम्युनिकेशन अर्थ ॲन्ड इन्व्हायन्भेंट'मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. वियाना विद्यापीठाच्या एका नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. यानुसार

9769695892

मुंबई: नांदेडमधील लोहा - कंधार

मतदारसंघातील आमदार श्यामसुंदर

शिंदे यांच्या मुंबईतील घरातून २५

रुपयांची

चोरल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग

पोलिसांनी त्यांच्या वाहन चालकाला

वाहन चालकाने मित्राच्या मदतीने

चोरी केल्यानंतर आमदारांकडे ३०

लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

नांदेड येथून अटक केली.

ठाणे : मुंबई-नाशिक

महामार्गावरील भिवंडी येथील भूमी

वर्ल्ड परिसरातील नाल्यात बुधवारी

रात्री एक रिक्षा पडून तीन जणांचा

मृत्यू झाला. तर, चार जण जखमी

झाले. मृतांमध्ये दोन वर्षीय मुलीचा

समावेश आहे. हे सर्व जण

मुंबईतील जुहू चौपाटी येथे

टोनी चौहान हे टिटवाळा

परिसरात राहत असून ते

Tanvi



मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, या संबंधी माहिती घेण्यात आली. त्यावेळी समुद्रिकनारी वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींचे

आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे स्पष्ट झाले. तसेच समुद्रिकनारा कोणत्या देशाचा किंवा संबंधित व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न किती आहे, याचा कोणाताही परिणाम अशा व्यक्तीवर होत नसल्याचेही दिसून आले.संशोधकांच्या म्हणण्यानुसार समुद्रिकनारा आणि आरोग्य यांचा संबंध असल्याचे १६६० पासून सांगण्यात येत आहे. त्यावेळी चांगल्या आरोग्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात राहण्याचा सल्ला देत होते. या संशोधनात युरोप आणि

ऑस्ट्रेलियातील १५ हजारपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले

तन्वी हर्बल क्लिनिक - फ्री चेकअप महाकॅम्प (अपॉइंटमेंट आवश्यक)

सतत येणारे नैराश्य ? किडनी विकार ? PCOD? PCOS? पाळीच्या तक्रारी ? वजन अति वाढणे ? डोकेदुरबी ? उच्च रक्तदाब ? सोरायसिस ? आणि सर्व आरोग्य तक्रारींवर

तन्वी संचालक डॉ. पुष्कराज धामणकर फ्री चेकअप करून मोफत आरोग्य सल्ला देतील.

२ रा शनिवार तन्वी घंटाळी ठाणे तन्वी दादर

पुणे - लक्ष्मी रोड 9833683621

आमदाराच्या घरातून रोकड चोरणाऱ्याला अटक

मिल

पुणे - सहकार नगर 9881199233 9860238409

मजल्यावरील

कम्पाउंडमधील लोढा बैलौसिमो

को-ऑप हो. सोसायटीतील ३९ व्या

वास्तव्यास असताना त्याने ही चोरी

मित्र अभिजीत कदमच्या मदतीने

त्याने तब्बल २५ लाख रूपयांची

रोख रक्कम चोरल्याचा आरोप

आहे. त्यानंतर मोरेशी संपर्क होत

नव्हता. काही दिवसांनी मोरेने शिंदे

सदिनकेमध्ये

महात्मा फुले मागासवर्ग विकास

महामंडळ (मर्यादित), मुंबई

(महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम)

सफाई कर्मचारी कुटुंबातील विद्याथ्यांना उच शिक्षणासाठी दिनांक ०१.०६.२०२३ ते

अर्ज ऑनलाईन करताना काही अडचणी उद्भवल्यास info@mpbcdc.in या ई–मेल

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित

३१.१०.२०२३ पर्यंत ऑनलाईन कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

https://nbrmahapreit.in या पोर्टलवर अर्जदारांनी नोंद करावी.

अधिक माहिती https://mpbcdc.maharashtra.gov.in व

ይ फ्री व्हाट्सअप कन्सल्टेशन आणि होम डिलिव्हरी (तन्वी ऑफिस) : 9820075812

केल्याचा आरोप करण्यात आला

आमदार शिंदे यांचे स्वीय सहायक

प्रमोद शिंदे (३२) यांनी या प्रकरणी

ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात

तक्रार केली होती. आरोपी चक्रधर

मोरे हा आमदार शिंदे यांच्याकडे

चालक म्हणून नोकरी करीत होता.

आमदार शिंदे यांच्या ना. म. जोशी

अपोलो

मार्गावरील

अंधेरीत गोदामाला आग

नकली दागिन्यांच्या साहित्याचे नुकसान

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी एमआयडीसी परिसरातील गोदामाला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दलाचे जवान दुसऱ्या दिवशीही आग विझवण्यात व्यग्र होते. सुमारे दोन ते तीन हजार चौरस फूट जागेत ही आग पसरली होती. प्रचंड उष्म्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत.

अंधेरी (पूर्व) सीप्झमधील एमआयडीसीतील एका चार मजली इमारतीच्या तळघरातील गोदामाला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आग लागली. विद्युत यंत्रणेतील दोषामुळे ही घटना घडल्याचे समजते. अग्निशमन मध्यरात्रीच

विझवण्याचे काम सुरू केले होते. मात्र, आग पुन्हापुन्हा भडकत असल्यामुळे मध्यरात्री अग्निशमन दलाने तीन क्रमांकाची वर्दी दिली

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दोन सुरक्षा रक्षक अडकले होते. अग्निशमन दलाने या सुरक्षा रक्षकांना सुखरूप बाहेर काढले. तळघरात लागलेल्या आगीमुळे

यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क

साधला आणि त्यांच्याकडे ३०

लाख रुपयांची मागणी केली. ही

रक्कम १ जूनपर्यंत आपल्या

पत्नीकडे न दिल्यास आत्महत्या

करून समाज माध्यमांवर बदनामी

करण्याची धमकी त्याने दिली. १

एप्रिल ते ७ मेदरम्यान ही घटना

घडल्याचे प्रमोद शिंदे यांनी पोलिसांत

दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

प्रचंड उष्मा आणि धूर...

हे गोदाम तळघरात असून आत नक्की कसले साहित्य आहे ते समजू शकलेले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली मात्र तळघरात आगीवर पाणी फवारण्यासाठी जागाच नसल्यामुळे भिंतीला भगदाडे पाडून त्यातून पाण्याचा मारा केला जात आहे. या भिंतीही खूप रुंद असल्यामुळें हवा जाण्यास मार्ग, झडपा नसल्यामुळे आग विझत नव्हती. तसेच मिळेल तेथून आगीवर पाण्याचा मारा केल्यानंतर धूर आणि गरम वाफाही बाहेर येत आहेत. त्यामुळे आग विझवण्यात अंडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इमारतीच्या वरच्या मजल्यावर धुराचे साम्राज्य पसरले होते. अग्निशमन दलाच्या अकरा गाड्या, पाण्याचे आठ टॅकर असा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. अग्निशमन दलाचे जवान गुरुवारी दिवसभर प्रयत्नांची विझवण्यासाठी

पराकाष्ठा करीत होते.

तळघरातील या गोदामात मोठ्या प्रमाणावर पुट्ठे असल्यामुळे आग पसरत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या गोदामात मोठ्या प्रमाणावर नकली दागिन्यांशी संबंधित साहित्य ठेवण्यात आले होते, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठापुढे कंपनी योजना याचिका क्र. सीपी (सीएए)/१२५/एमबी/२०२३ शी संलग्न कंपनी योजना अर्ज क्रमांक: सीए (सीएए)/५७/एमबी/२०२३ कंपनी कायदा, २०१३ मधील कलम २३० ते २३२ आणि इतर लागू तरतुदींच्या प्रकरणी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व कर्जदार आणि रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व कर्जदार यांच्यातील व्यवस्थेच्या योजनेच्या प्रकरणी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ मधील तरत्दींच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली कंपनी, ज्याचा ओळख क्रमांक L17110MH1973PLC019786 आहे आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ३रा मजला, मेकर चेंबर्स) ...पहिली याचिकाकर्ता कंपनी/ ४, २२२, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१, महाराष्ट्र, भारत

रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ मधील तरतुर्दीच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली कंपनी, ज्याचा ओळख क्रमांक U65990MH1999PLC120918 आहे आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ९वा मजला, मेकर चेंबर्स ४, २२२, नरिमन पोंइंट,

) वेगळी केलेली कंपनी/) आरआयएल

) ...दसरी याचिकाकर्ता कंपनी/ मुंबई – ४०० ०२१, महाराष्ट्र, भारत येथे आहे.

) परिणामस्वरूप कंपनी/) आरएसआयएल

..एकत्रितपणे याचिकाकर्ता कंपन्या असे संबोधण्यात येईल.

कंपनी योजनेच्या याचिकेच्या सुनावणीची सूचना

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व कर्जदार आणि रिलायन्स स्टॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि त्यांचे भागधारक व कर्जदार यांच्यातील व्यवस्थेच्या योजनेला मंजुरी देण्यासाठी याचिकाकर्तां कंपनीने कंपनी कायदा, २०१३ मधील कलम २३० ते २३२ आणि इतर लागू तरतुर्दीच्या अंतर्गत, दिनांक ०६ मे, २०२३ रोजी एक कंपनी योजना याचिका सादर केली आहे आणि माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ **(''एनसीएलटी'')** यांनी दिनांक १२ मे, २०२३ च्या आदेशान्वये ती दाखल करून घेतली आहे. माननीय एनसीएलटी यांच्यासमोर सदर कंपनी योजना याचिकेची सुनावणी दिनांक २२ जून, २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता किंवा त्यानंतर लगेच निश्चित करण्यात आली आहे.

सदर कंपनी योजना याचिकेला समर्थन देण्याची किंवा तिला विरोध करण्याची कोणत्याही व्यक्तीची इच्छा असल्यास, त्यांनी याचिकाकर्ता कंपनीचे वकिल श्री. राज पंचमतिया, पार्टनर, मेसर्स खैतान ऑण्ड कंपनी, यांना raj.panchmatia@khaitanco.com येथे (सॉफ्ट कॉपीत) आणि/किंवा मेसर्स खैतान ॲण्ड कंपनी, वन फोर्बस, ३रा आणि ४था मजला, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, मुंबई – ४०० ००१, भारत (हार्ड कॉपीत) यांच्याकडे त्यांनी/तिने किंवा त्यांचे/तिचे वकिल यांनी स्वाक्षरी केलेली त्यांचे/तिचे संपूर्ण नाव असलेली सदर उद्दिष्टाची लेखी सूचना, सदर कंपनी योजना याचिकेच्या सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेच्या दोन दिवस अगोदर याचिकाकर्ता कंपनीच्या विकलांकडे पोहोचेल अशा प्रकारे पाठवावी. येथे त्यांना/तिला कंपनी योजना याचिकेला विरोध करायचा असल्यास त्यांच्या विरोधाची कारणे किंवा कंपनी योजना याचिकेला विरोध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या त्यांच्या/तिच्या प्रतिज्ञापत्राची प्रत त्या सुचनेसोबत पाठवावे.

खालील स्वाक्षरीकर्ता द्वारा कोणाही व्यक्तीला कंपनी योजना याचिकेची प्रत विहित शुल्क भरल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येईल.

दिनांकः २ जून, २०२३ रोजी

राज पंचमतिया

स्वाक्षरी/-

मेसर्स खैतान ॲण्ड कंपनी याचिकाकर्ता कंपनीचे वकील

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेड

सीआयएन U36100PN2009PLC133691

प्रवर्तक पु. ना. गाडगील आणि सन्स् सोने । चांदी । रत्ने

पूर्वीचे नाव पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी प्रा. लि. (पासून २१-०९-२०२२ ते ०१-११-२०२२ पर्यंत), पी. एन. गाडगीळ अँड सन्स गार्गी कॉसच्यूम ज्वेलरी प्रा. लि. (पासून २२-०९-२०२१ ते २०-०९-२०२२ पर्यंत), रेझोनंट कन्सल्टिंग प्रा. लि. (२१-०९-२०२१ पर्यंत)

नोंदणीकृत कार्यालय – सर्व्हे क्र. ३७/१ व ३७/२ लोकमत न्यूजपेपरजवळ, वडगाव खुर्द, पुणे ४११०४१

इ-मेल: investor@gargibypng.com कंपनी संकेत स्थळ www.gargibypng.com +९१ ०२० २९९१ १९८० फॅक्स – ०२० २९९१ १९८२

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत लागू असलेल्या तरतुदींनुसार आणि त्याखालील असलेल्या नियमांनुसार व कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए") आणि भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ ("सेबी") यांनी जारी केलेल्या क्रमशः परिपत्रकांनुसार पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेडची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शुक्रवार, ३० जून २०२३ रोजी दुपारी १२ वाजता झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय, पीकॉक बे, सर्व्हें क्र. ६५, कुडजे, पुणे 🗕 ४११०२३ येथे सूचनेत नमूद केल्याप्रमाणे कामकाज करण्यासाठी आयोजित केली आहे.

१४ व्या एजीएमची सूचना व २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अहवाल ज्यांचे ईमेल आयडी कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतरण एजंट बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ("आरटीए") किंवा डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदविले आहेत त्या सगळ्या सभासदांना दिनांक १ जून २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२ - २३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळ

www.gargibypng.com, स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएससी लिमिटेडचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड ("सीडीएसएल") चे संकेत स्थळ www.evotingindia.com वर उपलब्ध आहे. तसेच, सीडीएसल ही एजीएमसाठी दूरस्थ इ-मतदान विधा प्रदान करण्यासाठी कंपनीने नियुक्त केलेली एजन्सी आहे. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० सह वाचण्यात येणाऱ्या कंपनी अधिनियम, २०१३ मधील अनुच्छेद १०८ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम,

२०१५ मधील नियम ४४ नुसार कंपनीस आपल्या सभासदांना एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या कामकाजातील बाबींसाठी मतदान करता यावे यासाठी दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. सभासदांना विनंती आहे की, एजीएम आणि दूरस्थ इ-मतदानाबाबत खालील तपशील लक्षात घ्यावा

- १४ वी एजीएम ३० जून २०२३ रोजी दुपारी १२ वाजता झपूझी कला आणि संस्कृती संग्रहालय, पीकॉक बेच्या पुढे, सर्व्हें क्र. ६५, कुडजे, पुणे 🗕 ४११०२३ येथे प्रत्यक्षात आयोजित करण्यात आली आहे. - शेवटच्या दिनांकास (कट-ऑफ दिनांक) म्हणजे मंगळवार, २३ जून, २०२३ रोजी ज्यां च्याकडे थेट व अप्रत्यक्ष (डिमटेरियलाइज्ड) स्वरूपात समभाग असतील अशा सभासदांनाच दूरस्थ इ-मतदान / एजीएममध्ये मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान ाचा लाभ घेता येईल.

- दूरस्थ इ-मतदानाचा कालावधी मंगळवार, २७ जून, २०२३ रोजी (सकाळी ९) वाजता सुरू होईल आणि गुरुवार, २९ जून, २०२३ रोजी (संध्याकाळी ५) समाप्त होईल. यामध्ये दोन्ही दिवसांचा समावेश आहे. - त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएलद्वारे दुरस्थ इ- मतदान पर्याय बंद केला जाईल. सभासदाने ठरावावरील मताचा वापर केल्यावर त्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

- एजीएमची सूचना पाठविल्यानंतर आणि कट कट-ऑफ दिनांक म्हणजे शुक्रवार, २३ जून, २०२३ पर्यंत समभाग धारण करणारा सभासद तसेच, इ-मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छिणारा सभासद यूजर आयडी आणि पासवर्डसाठी कंपनीला investor@gargibypng.com वर ईमेल किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि हस्तांतरण एजंट बिगशेअर सर्विसेसला investor@bigshareonline.com ई-मेल पाठवून येथे सभासदाचे नाव, डीपी आयडी/क्लायंट आयडी इत्यादी तपशील देऊन मिळवू शकतो. तसेच, संबंधित सभासदास डिपॉझिटरीजद्वारे प्रदान केलेल्या किंवा रजिस्ट्रारकडे उपलब्ध असलेल्या तपशीलानुसार आयडी आणि पासवर्ड ईमेल किंवा एसएमएसद्वारे प्रदान केला जाईल.

- कंपनी एजीएम दरम्यान मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा देखील प्रदान करेल. एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य आणि ज्यांनी यापूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत वापरलेले नाही ते एजीएम दरम्यान आपले

- एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत वापरणारे सभासद देखील एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात. परंतु, त्यांना पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मत वापरण्याचा अधिकार असणार नाही.

- ई-मतदानाच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, सदस्य – भार्गवी कुलकर्णी, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना investor@gargibypng.com वर ईमेल पाठवून संपर्क करू शकतात. - सीडीएसएलच्या ई-मतदान प्रणालीवर वा ई-मतदानाबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, सदस्य helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५३३ वर संपर्क साधू शकतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास सदस्य श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई – ४०००१३ यांना पत्र लिहू शकतात किंवा

helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करू शकतात

संचालक मंडळाने मेसर्स डाखवे आपटे अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, भागीदार श्री. रघुनाथ आपटे यांच्या मार्फत आणि ते सक्षम नसल्यास श्री अभिजित डाखवे, भागीदार, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची १४ व्या एजीएममध्ये पारदर्शी व योग्य पद्धतीने ई-मतदान व मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेसाठी तपशीलवार सूचना/प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

तारीख: १ जून २०२३ ठिकाणः पुणे.

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेड साठी सही करणार-भार्गवी कुलकर्णी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी एसीएस – ६३२९२

सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

पुणे: उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईतील वांद्रे येथून आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे आलेल्या आरती श्याम खंडागळे (वय १८) आणि प्रीती श्याम खंडागळे (वय १७, रा. मुंबई) या सख्ख्या बहिणींचा गुरुवारी एका बारा वर्षीय मुलीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात घोडनदीत

बुडून मृत्यू झाला. या दोघींनी

आपला जीव गमावला, पण बारा

वर्षीय मावसबहीण कावेरी आरझेंडे



हिचा जीव मात्र त्यांनी वाचवला. आरती पदवीच्या द्वितीय वर्षात, तर प्रीती बारावीत शिकत होती. शिवाजीराव ढगे यांच्या कुटुंबातील शिवांश (वय १) याच्या

वाढदिवसानिमित्ताने त्या मामाच्या

गावी आल्या होत्या.

An ISO 9001:2015 Certified Rajarambapu Patil Sahakari Sakhar Karkhana Ltd., Rajaramnagar Tal.: Walwa, Dist.:Sangli 415414, Sate: Maharashtra, Phone: 9970900101 to 102

TENDER NOTICE

Sealed Tenders are invited in prescribed form from reputed manufacturers/ Supplier for purchase of following turnkey job. I) Design, fabrication, supply, erection & commissioning of 5500 m² H.S falling film evaporator with inlet exhaust/vapor piping/valve, vapor piping valve, S.S tubes atomization etc.

ii)Blank tender forms will be available on MKCL web site https://sugarmart.sets.co.in

iii) Blank Tender form Fee Rs. 10,000/-payable by Cash/ D.D./ RTGS, Earnest money deposit Rs. 10,00,000/- (Rs. Ten Lakhs only) Demand Draft / RTGS for EMD should be drawn in favor of M/s. Rajarambapu Patil Sahakari Sakhar Karkhana Ltd., payable at Rajaramnagar, village Sakharale on any Nationalized Bank / Scheduled Bank to be submitted in

iv) Pre-bid meeting will be held on 15/06/2023 at Karkhana site at

v) Last date of submission of the Technical Bid will be 23/06/2023. vi) The format of the detailed specifications is mentioned in the Tender

vii) Any variation in technical specifications or incomplete tender is likely to be rejected. Tender to be submitted in three envelops, Technical specification (Including civil drawing) Commercial offer with work completion certificates etc. and EMD

Karkhana reserves right to accept or reject any tender without assigning reasons. Date-01/06/2023 Place-Rajaramnagar

R.D. Mahuli **Prateek Jayantrao Patil** V. B. Patil Managing Director Vice Chairman Chairman Note: Prior to purchase of tender you may contact Karkhana for more details.



कॉर्पोरेट आयडेण्टिटी नं.: L28920MH1919PLC000567

नोंदणीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई– ४००००१ द्रध्वनी: +९१ २२ ६६६५ ८२८२; ईमेल: tatapower@tatapower.com वेबसाइट: www.tatapower.com

कंपनीच्या समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी ('आयईपीएफ') मध्ये हस्तांतरण हे कंपनी कायदा २०१३ ('कायदा') च्या, तसेच गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकारी 'आयईपीएफ') (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम २०१६ नुसार ('नियम')

लाग् असलेल्या आणि वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या तरतुर्दीसंदर्भात आहे. उक्त नियमांसोबत वाचलेल्या कायद्यानुसार मागील ७ वर्षांचा दावा न केलेला लाभांश आयईपीएफकडे हस्तांतरित केला जाईल आणि सलग ७ वर्षे किंवा त्याहन अधिक काळ लाभांशाचा दावा केलेला नसलेले सर्व शेअर्स देखील आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जातील. आमच्या नोंदींमधून असे दिसून आले आहे की, तुम्ही आर्थिक वर्ष २०१५-१६ ते २०२१-२२ या

आर्थिक वर्षांसाठी तुमच्या लाभाशाचा दावा केलेला नाही. तुमच्या फोलिओ/ डिमॅट खात्यावर देव असलेली(ल्या) रक्कम(मां)चे तपशील जोडलेल्या विनंती पत्रात देण्यात आले आहेत. अशा दावा न केलेल्या लाभांशा(शां)चे तपशील कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे https://www.tatapower.com/ investor-relations/unclaimed-dividends.aspx येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला टीएसआर कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण

एजंट (आरटीए)ला जोडलेल्या पत्रावर स्वाक्षरी करून दावा न केलेल्या लाभांशाचा तात्काळ, नवकरात लवकर परंतु २५ सप्टेंबर २०२३ नंतर नाही अशा प्रकारे csg-unit@tcplindia.co.in या इमेल पत्त्यावर दावा करण्याची विनंती करण्यात येत आहे. पर्यायी स्वरूपात आपण आमच्या आरटीएना खाली नमृद केलेल्या पत्यावर विनंतीपत्र आणि कागदपत्रे पाठवू शकता. दावा न केलेल्या लाभांशांचा दावा करण्याची पद्धत:

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेल्या समभागांसाठी: क्लायण्ट मास्टर लिस्टची प्रत सबमिट

कराबी. पेमेंट डिमेंट खात्यासंदर्भात नोंदणीकृत बँक खात्यामध्ये जमा केले जाईल. प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या समभागांसाठी: सूचनांन्सार संपूर्ण भरलेला इन्व्हेस्टर सर्विस

रिक्केस्ट फॉर्म आयएसआर - १, फॉर्म आयएसआर - २ आणि फॉर्म क्र. एचएस १३ (नॉमिनेशन फॉर्म) यासह खातेधारक म्हणून तुमचे नाव असेला मूळ कॅन्सेल्ड चेकसह सहाय्यक कागदपत्रे. इन्व्हेस्टर रिकेस्ट फॉर्म्स आरटीएची वेबसाइट: https://www.tcplindia.co.in वर उपलब्ध होऊ शकतात (मार्ग: →Investor Services→ Downloads→ Forms→ Formats for KYC). हे फॉर्म्स कंपनीची वेबसाइट: https://www.tatapower.com/investor-relations/investorservices-forms.aspx वर देखील उपलब्ध होऊ शकतात.

सेबीच्या ३ नोव्हेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१ आणि १६ मार्च २०२३ रोजीच्या परिपत्रकांनुसार प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या समभागधारकांच्या बॅक खात्यात लाभांश प्रदानाची थकबाकी फोलिओबाबत केवायसी पूर्तता करण्यात आलेली असल्यास आणि नामनिर्देशनाचे तपशील नमूद केलेले असल्यासच जमा केली जाईल. पॅन, केवायसी आणि नामनिर्देशनाचे तपशील ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अद्ययावत करण्यात अपयश आल्यास अशा प्रकारचे प्रत्यक्ष फोलिओ/

कुपया लक्षात घ्या की २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत लाभांशाचा दावा केला गेला नाही तर, ज्या इकिटी समभागांच्या संदर्भात लाभांश दावा न केलेला आहे तो कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने वेळोवेळी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार, तुम्हाला कोणतीही पुढील सूचना न देता पुढील तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला जाईल आणि हस्तांतरित केलेल्या इक्विटी समभागांच्या संदर्भात कंपनीवर कोणतेही दायित्व असणार नाही.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेल्या समभागांसाठी: कंपनी डिपॉझिटरींना कॉपीरेट कारवाईद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरणाची सूचना देईल. प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या समभागांसाठी: कंपनी समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित

आयईपीएफला इक्रिटी समभाग हस्तांतरित करण्याची पद्धत:

करण्याच्या हेतुने धारण केलेल्या मुळ समभागांच्या बदल्यात नकली समभाग प्रमाणपत्र(त्रे) जारी । करेल आणि अशा रितीने जारी करण्यात आल्यानंतर कंपनी डिपॉझिटरींना कॉर्पोरेट कारवाईद्वारे नकली समभाग प्रमाणपत्रांचे रूपांतरण डिमॅट स्वरूपात करून आवर्डपीएफकडे हस्तांतरित करण्याची सूचना देईल. मूळ समभागधारकांच्या नावे नोंदणीकृत असलेले समभाग प्रमाणपत्र(त्रे) आपोआप रद्द होतील आणि बटबता येणार नाहीत असे गृहित धरले जाईल. अशा समभागांमधून वेणारे भविष्यातील सर्व लाभ देखील आवर्डपीएफ प्राधिकरणाला हस्तांतरित केले

कपया नोंद घ्या की, देय असलेल्या लाभांशाचे प्रदान आरटीए / डिपॉझिटरी पार्टिसिपण्ट (डीपी) कडे

बँकंचे तपशील अद्ययावत केल्यानंतरच सुरू करण्यात येईल.

आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यात आलेले लाभांश / समभागांचा दावा पुन्हा कसा करता येईल ? आवर्डपीएफच्या नवीन नियमानुसार एमसीएच्या <u>www.iepf.gov.in</u> या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आयर्डपीएफ-५ या विनिर्दिष्ट ई-फॉर्मनुसार ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागेल आणि

त्याची एक प्रत्यक्ष योग्य प्रकारे स्वाक्षरीकृत केलेली प्रत (कंपनीसोबत नोंदणीकृत असलेल्या नम्ना स्वाक्षरीप्रमाणे) कंपनीच्या केंद्रीय अधिकाऱ्याने जारी केलेल्या आयईपीएफ मागणी पत्राच्या प्रतीसोबत बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई ४००००१ येथे पावती / चलनासोबत आणि आवश्यक ती कागदपत्रे वेब फॉर्म / ई-फॉर्म आयईपीएफ ५ मध्ये स्पष्ट केल्यानुसार पाठवावी कृपया नोंद घ्याबी की, ई-फॉर्म / बेब फॉर्म कंपनीच्या बेबसाइटवर म्हणजे

https://www.tatapower.com/investor-relations/unclaimed-dividends.aspx येथे उपलब्ध असेल. अधिक चौकशीसाठी कंपनीच्या वेबसाइटवर www.tatapower.com उपलब्ध असलेल्या आयईपीएफकडून समभाग आणि लाभांशांच्या प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा. (मार्गः Investors→Unclaimed Dividend Amounts→Web e-form IEPF - 5 Instruction kit). वरील दृष्टीकोनातून आम्ही याद्वारे आपल्याला मागील ७ सलग वर्षांपासून वटवण्यात न आलेले लाभांशांचे वॉरंट आवश्यक त्या दस्तऐवजांच्या स्कॅन केलेल्या प्रती इमेलद्वारे csg-unit@tcplindia.co.in किंवा <u>investorcomplaints@tatapower.com</u> येथे रोखीकृत न केलेले लाभांश मुक्त करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२३ रोजी किंवा तत्पूर्वी पाठवून रोखीकृत करण्यात याव्यात अशी विनंती करतो. माहिती. सहकार्य किंवा स्पष्टीकरणासाठी तुम्ही कोणाशी संपर्क साधावा

द टाटा पाँवर कंपनी लिमिटेड बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट फोर्ट, मुंबई ४००००१ दरध्वनी क्र.: +९१ २२ ६६६५ ८२८२ इंमेल: investorcomplaints@tatapower.com

दिनांक: जून १, २०२३

स्थळ: मुंबई

टीएसआर कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड सी-१०१, पहिला मजला, २४७ पार्क, लाल बहादर शास्त्री मार्ग. विक्रोळी (पश्चिम), मुंबई- ४०००८३ दरध्वनी क्र.: +९१ ८१० ८११ ८४८४ इंमेल: csg-unit@tcplindia.co.in

द टाटा पॉवर कंपनी लिमिटेड

स्वाक्षरीकर्ता/-एच. एम. मिस्त्री कंपनी सचिव

(एफसीएस क्र.३६०६)



आहे, असा दावा करून कुख्यात ्गुंड छोटा राजन याने गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. 'स्कूप वेब' मालिकेच्या प्रसारणाला स्थगिती देण्याची मागणी राजन याने

न्यायालयाकडे केली. याबाबत शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बहुचर्चित जे. डे हत्याकांडप्रकरणी कुख्यात गुंड राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनसमवेत इतर ९ दोषींना न्यायालयाने २०१८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सध्या राजन तिहार तुरुंगात आहे.

बेस्टची खारघर-बीकेसी नवीन प्रीमियम बससेवा

मुंबई: नवी मुंबई येथील कार्यालयात जाणाऱ्या आणि नियमित बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमाद्वारे खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी)पर्यंत नवीन प्रीमियम बससेवा सुरू केली आहे. यासह लवकरच बेलापूर ते वांद्रे कुर्ला संकुल, बेलापूर ते अंधेरी, खारघर ते अंधेरी असे तीन बस मार्ग सुरू करण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाची प्रीमियम बससेवा 'चलो बस' म्हणूनदेखील ओळखली जाते. यंदाच्या एप्रिल महिन्यात सुरुवात झालेल्या या सेवेला लोकप्रियता मिळाली असून दररोज ७ हजार प्रवासी या बस सेवेचा वापर करतात.

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाच्या (NSKFDC) योजने अंतर्गत उच्च शिक्षण कर्ज योजना जाहिरात २०२३ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास केंद्रशासनाच्या महामंडळाकडून मिळणाऱ्या कर्ज निधीतून या महामंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील तसेच

वर संपर्क साधावा

रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा रस्त्यालगत असलेल्या नाल्यात पडली. १५ ते २० फूट खोल असलेल्या नाल्यात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी होते.

असताना भूमी वर्ल्ड परिसरात

त्यांचा

मुनीदेवी, मुलगी अंशिका, अंजली अंकिता, मुलगा रवी आणि मेहुणी राधादेवी या सर्वांना रिक्षाने घेऊन ते बुधवारी रात्री मुंबईत फिरायला गेले

रिक्षाचालक आहेत. त्यांची पत्नी

होते. जुहू चौपाटी येथे फिरून झाल्यानंतर ते घरी परतण्यासाठी निघाले. महामार्गावरून वेगाने जात

भिवंडीतील अपघातात

तिघाचा मृत्यू; चार जखमा

चौहान (१०), अंजली आणि अंकिता अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

मालिकेतील व्यक्तिरेखेविरोधात

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येवर आधारित

'स्कूप' या वेब मालिकेत रंगविण्यात आलेल्या

व्यक्तिरेखेसाठी निर्मात्यांनी आपली

मंजुरी घेतली नाही. हा पूर्णतः माझ्या

वैयक्तिक अधिकारांचा भंग आहे.

तसेच या मालिकेमुळे बदनामी होत

छोटा राजन उच्च न्यायालयात

फिरायला गेले होते. तेथून घरी परतत असताना हा अपघात झाला मुनीदेवी टोनी चौहान (२८) राधादेवी चौहान (३०) आणि अंशिका टोनी चौहान (२) अशी मृतांची नावे आहेत. तर, टोनी पंचूलाल चौहान (३१), रवी